

ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि.अहिल्यानगर

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते कि,ग्रामपंचायत सावरगाव या कार्यालयाची केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-२००५,कलम ४(१)(ख) अन्वये प्रसिद्ध करावयाची १ ते १७ बाबीची माहिती अद्ययावत असल्याची खात्री करण्यात येत आहे.सदर माहिती मंजूर करून ती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

दिनांक- ०१/०१/२०२५

कार्यालय प्रमुख

नाव- श्रीम.मोरे वंदना तुकाराम

पदनाम-ग्रामपंचायत अधिकारी

कार्यालयाचे-ग्रा.प.सावरगाव

ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि.अहिल्यानगर

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती

ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि.अहिल्यानगर

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) नमुना ब नुसार १७ बाबींवर प्रसिध्द करावयाची
ग्रामपंचायत सावरगाव ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

कलम २(ह) नमुना(अ)

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये लोकप्राधिकार यांची यादी

अ.क्र	लोकप्राधिकारी संस्था	संस्थाप्रमुखाचे नाव	ठिकाण पत्ता
१	ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर	सरपंच ग्रामपंचायत सावरगाव	ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर
२		ग्रामपंचायत अधिकारी	

कलम४(१) (ख)१

ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर या संस्थेतील कामांचा व कर्तव्यांचा तपशिल

अ.क्र.	तपशिल	माहिती
१	कार्यालयाचे नाव	ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर
२	पत्ता	ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर
३	कार्यालय प्रमुख	ग्रामसेवक ग्रामपंचायत सावरगाव
४	कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व कार्यालयाची वेळ	मो.नं- -९४२२०१२२६१ सकाळी-१०.०० ते दुपारी २.०० दुपारी २.३० ते सायंकाळी ६.००
५	साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट विभागासाठी ठरविलेल्या वेळा	साप्ताहिक सुट्टी: महिन्याचा शनिवार व रविवार, सर्व शासकीय सुट्ट्या
६	शासकिय विभागाचे नांव	ग्रामपंचायत सावरगाव
७	कोणत्या मंत्रालयीन खात्याच्या अधिनस्त	जिल्हा परिषद व पंचायत समिती पारनेर
८	कार्यक्षेत्र	ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर
९	विशिष्ट कार्ये	गावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभुत सोयी सुविधा पुरविणे
१०	विभागाचे ध्येय धोरण	गावातील लोकांचे आरोग्य व मुलभुत सुविधा पुरविणे
११	धोरण	स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
१२	सर्व संबंधित कर्मचारी	सर्व विभागाचे विभागप्रमुख
१३	कार्ये	शासनाकडिल प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग करणे . ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये सुविधांकरिता वापर करणे,मालमत्ता व इतर करांची रक्कम जमा करणे
१४	कामाचे विस्तृत स्वरुप	
१५	मालमत्ता तरशिल	माहिती
१६	उपलब्ध सेवा	
१७	संस्थेचा संरचना तक्ता	खालील यादिप्रमाणे

कलम ४(१) (ख) (एक)

नमुना अ

ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ.क्र	पदनाम	आर्थिक अधिकार	प्रशासकिय अधिकार	कोणत्या कायदा/नियम/शासकिय निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	ग्रामपंचायत अधिकारी	<p>१.विकास कामांची माहिती देणे</p> <p>२.कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे</p> <p>३.मिळकतींना कर आकारणी करणे.</p> <p>४.कर्मचाऱ्यांना कलम ६१ अन्वये कर्मचारी नियंत्रण</p> <p>५.जि.प.व प.स.पारनेर धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे.</p> <p>६. धोरणात्मक निर्णयाची ग्रामपंचायत मध्ये माहिती सांगणे.</p> <p>७. शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे.</p> <p>८.ग्रामपंचायत अधिनियम १९६१ कलम अन्ये कार्यवाही करणे.</p>	<p>शासन स्तर वरून येणारे आदेशाचे पालन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कामकाज करणे.</p>	<p>मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार व शासन परिपत्रकानुसार</p>	

कलम ४(१) (ख) (एक)

नमुना अ

ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ. क्र.	पदनाम	आर्थिक अधिकार	प्रशासकिय अधिकार	कोणत्या कायदा/नियम/शासकिय निर्णय परिपक्षकानुसार	अभिप्राय
१	ग्रामपंचायत अधिकारी	श्रीमती.मोरे वंदना तुकाराम	पोटकिर्द खतविणे, कर्मचारी सेवा पुस्तक अद्ययावत ठेवणे, मासिक वेतन, कपाती करणे.	मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार	
			मालमत्तांची कर आकारणी करणे. मालमत्ता फेरफार आकारणी करणे वसुली कर्मचाऱ्यामार्फत मालमत्ता करांची बिले पाठविणे व इतर करांची वसुली करणे पाणीपट्टी बिले पाठविणे व वसुली करणे विभागाशी संबंधित पत्रव्यवहार पाहणे.	मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार	

ग्रामपंचायत सावरगाव सर्वसाधारण रचना

ग्रामसभा

महिला सभा

विशेष सभा

मासिक सभा

सर्वसाधारण सभा

ग्रामपंचायत मध्ये निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन

विभागाचे नाव : ग्रामीण विकास विभाग

विभाग प्रमुख :- जिल्हा परिषद व पंचायत समिती

- 1) विभागामार्फत देण्यात येणारे परवाने व दाखले :- १) रहिवास वापर दाखला २) विद्युत कनेक्शन नाहरकत दाखला ३) व्यवसाय नाहरकत दाखला
- 2) गावठाण बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीला व नकाशे मंजूर नगररचना विभाग

अकृषिक वापर नाहरकत दाखला : बांधकाम परवानगी घेणेपूर्वी ज्या भुखंडात बांधकाम करावयाचे आहे असा प्रत्येक भुखंड विनशेती असणे आवश्यक आहे. विनशेती रहिवास वापर, वाणिज्य वापर(एकत्र) अशा पध्दतीने मा.जिल्हाधिकारी,पुणे यांचे कार्यालयामार्फत दिली जाते. त्यांचे कार्यालयाकडे विनशेतीसाठी अर्ज सादर करतांना

३)व्यवसाय नाहरकत दाखला : ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करावयाचा झालेस त्यासाठी ग्रामपंचायत मधुन अर्ज घेणे आवश्यक आहे. अर्जात नमुद केले प्रमाणे अर्ज भरून देणे स्वतःची मिळकत धारक असेल तर मिळकत नंबर टाकणे. व भाडेकराराने असेल तर भाडेकरार अर्जा बरोबर देणे.

अ.क्र.	कामाचे स्वरूप	अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे	आकारणेत येणारी फी
१	इमारत बांधकाम परवानगी	1) विहित नमुन्यातील अर्ज-गावठाण हद्दीमधील 2) सिटिसव्हेकडील प्रॉपर्टी कार्डाचा उतारा प्रत सिटिसव्हेकडील जागेचा नकाशा लगतचे हिश्यासह मुळ प्रत व छायांकित प्रती	
२	रहिवास वापर दाखला व विज कनेक्शन नाहरकत दाखला	१)नमुना नं.८ वर मिळकत नोंद २) रेशनकार्ड झेरॉक्स	
३	व्यवसाय नाहरकत दाखला	1) नमुना नं.८ उतारा 2) घरपट्टी पावती झेरॉक्स प्रत जागा मालकाचे रजिस्टर/नोटराईज्ड समंतीपत्र	

विभागाचे नांव : - पाणीपुरवठा विभाग

विभागप्रमुख : ग्रामविकास अधिकारी

- 1) पाणीपुरवठा विभागामार्फत करणेत येणारी कामे : १) नविन नळ कनेक्शन देणे २) नळ कनेक्शन पाईपलाईन दुरुस्ती करणे ३) नविन पाईप लाईन टाकणे
- 2) नविन नळ कनेक्शन देणे : विहित नमुन्यातील अर्ज व सोबतची कागदपत्रे सादर केल्यावर पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत अहवाल घेऊन नळ कनेक्शन डिपॉझिट भरून घेणे व नंतर नियमाप्रमाणे कनेक्शन देणे.
- 3) नळकनेक्शन व पाईपलाईनची दुरुस्ती करणे : ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची परवानगी घेऊन स्थळ पाहणी करून पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत दुरुस्ती करून घेणे.

नविन पाईप(मुख्य) लाईन टाकणे : ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांच्या सोईसाठी सर्व्हे करून आवश्यक तेथे नविन मुख्य पाईपलाईन टाकणेसाठी मासिक सभेमध्ये ठराव करणे. याबाबत नागरीक व सन्माननीय सदस्य यांचे मागणी नुसारही आवश्यक तेथे नविन पाईपलाईन टाकणेसाठी ठराव घेणे. त्यांचे अंदाजपत्रक मिळणेसाठी जिल्हा परिषद कडे मागणी करणे .ई-निविदा टाकणे व त्यानंतर काम करणे.

अ.क्र.	कामाचे स्वरूप	अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे	सादर करणेसाठी ठिकाण	संपर्क अधिकारी
१	नविन नळ कनेक्शन	१)विहित नमुन्यातील अर्ज २)पुर्वीचे नळ कनेक्शनची संख्या ३)मागील/ चालु वर्षाची घरपट्टी भरल्याचे पावतीची प्रत	मासिक सभा मंजुरी नंतर	ग्रामपंचायत अधिकारी
२	नळ कनेक्शन बंद करणे	1) विनिहत नमुन्यातील अर्ज 2) सदरच्या नळकनेक्शनवर कराची येणेबाकी नसलेचा पुरावा. पाणीपट्टी भरलेले पावतीची प्रत	मासिक सभा मंजुरी नंतर	ग्रामपंचायत अधिकारी
३	नळ कनेक्शन दुरुस्ती करणे	सदर व्यक्तीची दुरुस्ती चा अर्ज	मासिक सभा मंजुरी नंतर	ग्रामपंचायत अधिकारी
४	नळ कनेक्शनची आकारणी घरगुती स्वरूपात करणे	नळ घेणेसाठी अर्ज	अर्ज घेणे	ग्रामपंचायत अधिकारी

विभागाचे नाव : अभिलेख विभाग

विभागप्रमुख : ग्रामसेवक ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि.अहमदनगर

- 1) विभागामार्फत देण्यात येणारे दाखले / परवाने : १) जन्म दाखले २) घरपट्टी जमेचे दाखले ३) कागपत्राच्या नकला ४) निराधार असल्याचा दाखला ५) दारिद्र्य रेषेचा दाखला ६) विवाह नोंद दाखला, ७) मृत्यू दाखले.
- 2) जन्म, मृत्यू दाखले: विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर २१ दिवसांत दाखला दिला जातो. शासनाचे जन्म मृत्यू नोंदणी नियमाप्रमाणे रुग्णालयात जन्म झाल्यानंतर २१ दिवसांचे आत संबंधित रुग्णालयाचे प्रमुख यांनी नोंद पाठविणे आवश्यक आहे. रहाते घरी जन्म झाल्या कुटुंबाचे प्रमुखाने वरीलप्रमाणे नोंद पाठविणे आवश्यक आहे. अशी नोंद न केल्यास १ वर्षापर्यंत मा.गटविकास अधिकारी यांचा आदेश आणणे. व १ वर्षानंतर लष्कर कोर्टा मधुन आदेश आणणे. व विलंब शुल्क भरून नोंद करून घेणे.

घरपट्टी जमेचे दाखले : विहित नमुन्याच अर्ज करून दाखला मिळू शकतो.

अ.क्र.	कामाचे स्वरूप	अर्ज सादर करण्याची वेळ व ठिकाण	मंजूरीची मुदत	संपर्क अधिकारी
१	जन्म दाखला व मृत्यू दाखला	ग्रामपंचायत ऑफिस	नोंद असल्यास १ दिवसात	
२	असेसमेंट उतारा	ग्रामपंचायत ऑफिस	मासिक मिटिंग नंतर	

विभागाचे नांव : वसुली विभाग

विभागप्रमुख : ग्रामसेवक ग्रामपंचायत सावरगाव ता.पारनेर जि. अहिल्यानगर

- 1) विभागामार्फत देण्यात येणारे दाखले व कार्यवाही :
- 2) सदनिका व व्यापारी गाळा धारकांची खरेदी खतान्वये नांवा दाखल करणे.
- 3) मांजरी बु॥ हद्दीतील मिळकतींची नांवे दुरुस्ती करणे(वारसाने, मृत्युपत्राने, बक्षीसपत्राने, रजिस्टर वाटपपत्राने)
- 4) ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व पुर्वीच्या इमारतीत किरकोळ अथवा पुर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून कर आकारणी करणे

इमारतींवरचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे

१) सदनिका व व्यापारी गाळा धारकांची खरेदीखतान्वये नांवे दाखल करणे : खरेदी खतांची सत्यप्रत या कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्जान्वये खरेदीखत नाव ग्रामपंचायत मिळकत उताऱ्यावर दाखल केले जाते. खरेदीखता मध्ये मिळकतीचा नंबर व सर्व्हे नंबर त्याचप्रमाणे फ्लॅट धारक असेल तर फ्लॅट नंबर , गाळा नंबर आवश्यक आहे. याबाबी नसल्यास १००/- स्टॅम्प पेपरवर मिळकतीचा ब्लॉक अथवा गाळा नंबर याचा उल्लेख करून मा. दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेले चुक दुरुस्ती खत सादर करणे आवश्यक आहे.

२) ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीची नावे दुरुस्त करणे (वारसाने , मृत्युपत्राने , बक्षीसपत्राने, रजिस्टर वाटप पत्राने) : ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीची नांवे दुरुस्ती करण्यासाठी ज्या प्रकाराने हस्तांतरण करावयाचे आहे त्याची सत्यप्रत विहित नमुन्यातल अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे या अन्वये नाव दुरुस्ती केली जाते.

३) ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व पुर्वीच्या इमारतीत किरकोळ अथवा पुर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतींची पाहणी करून आकारणी : ग्रामपंचायत हद्दीतील नवीन बांधण्यात आलेल्या व दुरुस्ती केलेल्या इमारतीची वसुली लिपिक मार्फत वार्डप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५३ अन्वये सदर इमारतीची कर आकारणी केली जाते.

४) इमारतीचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे :

ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतीवरचे घरपट्टी , आरोग्यकर, वीजकर, पाणीपट्टी या प्रकारचे कर या विभागामार्फत वसूल केले जातात. घरपट्टी आकारणी दर हे ग्रामसभेमध्ये मंजूर करून मासिक सभेमध्ये त्याची मंजूरी घेऊन घरपट्टी दर वाढविले जातात.

प्रति स्केअर फुट प्रमाणे कर आकारणी केली जाते ती खालील प्रमाणे

अ.क.	वर्ष	मार्बल ग्रनाईट		आर.सी.सी		लोडबेअरिंग		दगड वीट रुफ सिमेंट पत्रा इमारत पत्राशेड		कौलारु दगड माती		गवती छप्पर	पडले ले घर बखळ
		निवासी	वाणिज्य	निवासी	वाणिज्य	निवासी	वाणिज्य	निवासी	वाणिज्य	निवासी	वाणिज्य		
१	२०१५-१६	१.२० रु प्रती स्के.फुट	२.४०रु. प्रती स्के.फुट	१.२०रु. प्रती स्के.फुट	२.४०रु. प्रती स्के.फुट	१.२० रु.प्रती स्के.फुट	२.४० रु.प्रती स्के.फुट	०.७५ रु. प्रती स्के.फुट	१रु. प्रती स्के.फुट	०.६० प्रती स्के.फुट	१रु.प्रती स्के.फुट	०.३० पैसे प्रती स्के.फुट	०.१५ पैसे प्रती स्के.फुट
२	२०१९-२०	१.२० रु प्रती स्के.फुट	२.४०रु. प्रती स्के.फुट	१.२०रु. प्रती स्के.फुट	२.४०रु. प्रती स्के.फुट	१.२० रु.प्रती स्के.फुट	२.४० रु.प्रती स्के.फुट	०.७५ रु. प्रती स्के.फुट	१रु. प्रती स्के.फुट	०.६० प्रती स्के.फुट	१रु.प्रती स्के.फुट	०.३० पैसे प्रती स्के.फुट	०.१५ पैसे प्रती स्के.फुट

उपरोक्त बांधकामाचा प्रकार व विभाग विचारात घेऊन ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये महाराष्ट्र शासन अधिनियम १९५८ च्या कलमान्वये कर आकारणीत बदल दर पाच वर्षांनी केली जाते. ते करत असताना प्रथम ग्रामसभेमध्ये कर आकारणीची यादी सादर करून ती मंजूर करून घेतली जाते त्यानुसार करामध्ये बदल केला जातो. व त्यानंतर मासिक सभेमध्ये ठरावाने मंजूर करून त्या प्रमाणे कराचे दर वाढविले जातात. सध्या रेडिकरच्या दराप्रमाणे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग दि.२१ नोव्हेंबर २०१५ च्या सुधारित अधिसूचनेप्रमाणे दर वाढ केली असे.

भोगवट्याखाली नसलेल्या मालमत्ता बाबतीत अंशतः माफी:

महाराष्ट्र शासन अधिनियम १९५८ चे कलम १२९ अन्वये भोगवट्याखाली नसलेल्या म्हणजे बंद असलेल्या मालमत्ता बाबतीत जेव्हा कोणतीही मालमत्ता वर्षभर ज्या कालावधीसाठी बंद असेल त्या सर्व कालावधीत रिकामी असेल अशा आशयाची नोटीस देण्यात आली असेल तर याबाबत तपासणी केली जाते व सदर अर्जाला वरील कलमान्वये मासिक सभेमध्ये मंजुरीने घरपट्टी करात माफी रतावा दिला जातो.

ग्रामपंचायत मार्फत मालमत्ता कर आरोग्य कर, वीजकर, इमारत भाडे, मोबाईल टॉवर कर हे कर वसूल करून ग्रामनिधीच्या फंडामध्ये जमा केले जातात.

पाणीपट्टी कराचे आकारणीसंबंधी माहिती

पाणीपट्टी दराबाबतचा तक्ता

अ.क्र.	वर्ष	सामान्य पाणीपट्टी	विशेष पाणीपट्टी
--------	------	-------------------	-----------------

૨	૨૦૨૫/૨૦૨૬	૦	૧૨૦૦
---	-----------	---	------

वसुली

अ.क्र	कामाचे स्वरूप	अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे	सादर करणेची वेळ व ठिकाण	मंजूरीची मुदत	संपर्क अधिकारी
१	सदनिका व घराचे नाव दुरुस्ती करणे	१)विहित नमुन्यातील अर्ज २.सदनिका व गाळयाची खरेदी खताची साक्षांकित प्रत(खरेदी खत अगोदर सदनिका व गाळयाचे करारपत्र झाले असेल तर त्याची साक्षांकित प्रत) ३.जागेचा ७/१२ ४. सिटिसर्व्हे कार्यालयाकडिल प्रापटी कार्डाचा उतारा ५. सिटिसर्व्हे कार्यालयाकडील जागेचा उतारा ६. चालु वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती	सकाळी १०.०० ते सायं.५	मासिक सभा मंजूरी नंतर	ग्रामविकास अधिकारी
२	रजिस्टर खरेदी खताने जुने घर असल्यास तसेच वारसाने/मृत्युपत्राने बक्षिस पत्राने रजिस्टर वाटप पत्राने हक्कसोड रजिस्टर पत्राने हस्तांतरण नाव दुरुस्ती करणे.	१) विहित नमुन्यातील अर्ज २) जागेचा ७/१२ ३) सिटिसर्व्हे कार्यालयाकडील प्रापटी कार्डाचा उतारा ४) सिटिसर्व्हे कार्यालयाकडील जागेचा उतारा ५) तलाठी कार्यालयाकडील जागेचा उतारा ६) रजिस्टर मृत्युपत्र, रजिस्टर बक्षिसपत्र रजिस्टर हक्कपत्र ,रजिस्टर वाटपपत्र यांची साक्षांकित प्रत चालु वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती	सकाळी १०.०० ते सायं.५	मासिक सभा मंजूरी नंतर	ग्रामविकास अधिकारी

टिप : १) अनुक्रमांक २ साठी सादर करावयाचे कागदपत्र यामधील क्रमांक ६ जुने घर खरेदी खताने नांव दुरुस्ती व वारसाने नांव दुरुस्ती यासाठी आवश्यक नाहीत.

२)रजिस्टर खरेदी खताची नोंद अर्जदाराने अर्ज दिलेनंतर मासिक मिटिंगमध्ये घेवून त्यानंतर केले जाते.

कलम ४(१)(ख) (चार)

नमुना (अ)

ग्रामपंचायत सावरगाव हद्दीतील होणाऱ्या कामांचे प्रकटीकरण

अ.क्र.	तक्रार विभागाचे नाव	तक्रार उप प्रकार	निवारण करण्याची मुदत
१	जन्म/मृत्यु विभागाबाबत	नांवाच्या दुरुस्तीबाबत	
२	जन्म/मृत्यु विभागाबाबत	इतर	
३	जन्म/मृत्यु विभागाबाबत	प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्याबाबत	
४	जन्म/मृत्यु विभागाबाबत	नोंदणी करण्यास उशीर केल्याबाबत	

अ.क्र.	तक्रार विभागाचे नाव	तक्रार उप प्रकार	निवारण करण्याची मुदत
१	बांधकाम परवानगीबाबत	आवश्यक दुरुस्ती करणेकरिता परवानगी देण्याबाबत.	मा.विभागिय आयुक्त यांनी सन-२००९ पासून बांधकाम परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत.
२	बांधकाम परवानगीबाबत	तात्पुरती शेड उभारण्यास मंजूरी देण्याबाबत	
३	बांधकाम परवानगीबाबत	बेकायदेशीर इमारतीच्या दुरुस्तीकरीता	
४	बांधकाम परवानगीबाबत	इमारत वापर प्रमाणपत्र देण्यास उशीर होत असलेबाबत.	
५	अतिक्रमणाबाबत	बेकायदेशीर बांधकामबाबत	
६	अतिक्रमणाबाबत	खाजगी सामान रस्त्यावर ठेवल्याबाबत रस्ते/पादचारी मार्ग यावर अतिक्रमणाबाबत	
७	अतिक्रमणाबाबत	इतर	
८	घाण पाण्याचा निचराबाबत	रस्त्याबाजूंची गटारे साफ करण्याबाबत	
९	घाण पाण्याचा निचराबाबत	रस्त्याकडिल गटावरिल झाकणाबाबत.	
१०	घाण पाण्याचा निचराबाबत	इतर	
११	सार्वजनिक स्वच्छतेबाबत		

अ.क्र.	तक्रारविभागाचे नाव	नागरी सुविधा केंद्रामध्ये सुविधा व्यवस्थित न दिल्याबाबत.	निवारण करण्याची मुदत
१	सामान्य तक्रार	प्रमाणपत्र / देण्यात दिरंगाई केल्याबाबत केलेल्या	

२	सामान्य तक्रार	केलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही न केल्याबाबत	
३	सामान्य तक्रार	केलेल्या तक्रारीवर विहित कार्यवाही न केल्याबाबत.	

अ.क्र	तक्रारविभागाचे नाव	प्रमाणपत्र प्रदान करण्यात दिरंगाई होत असल्याबाबत	निवारण करण्याची मुदत
१	घरपट्टीबाबत	प्रमाणपत्र प्रदान करण्यात दिरंगाई होत असल्याबाबत	
२	घरपट्टीबाबत	परतावा देण्यास दिरंगाई केल्याबाबत	
३	घरपट्टीबाबत	बेकायदेशीर मालमत्तेचे हस्तांतरण केल्याबाबत	
४	घरपट्टीबाबत	बिलासंबंधिच्या विवादाबाबत	
५	घरपट्टीबाबत	मालमत्ता कर आकारणी न केल्याबाबत	
६	घरपट्टीबाबत	नाव व पत्यामध्ये सुधारणा करण्याबाबत	
	घरपट्टीबाबत	मालमत्ता आकारणी चुकीची झाल्याबाबत.	
८	घरपट्टीबाबत	इतर	

कलम ४(१)(ख) (पाच)

नमुना (अ)

- 1) ग्रामपंचायत सावरगाव हद्दीतील होणाऱ्या कामांचे प्रकटीकरण
- 2) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलमानुसार
- 3) जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलमानुसार

राज्य सरकार व केंद्रसरकार यांचे नियम आदेशानुसार परिपत्रके, नियम , अधिनियमा नुसार व आदेशानुसार

कलम ४(१)(ख) (सहा)

नमुना (अ)

ग्रामपंचायत तील उपलब्ध असलेल्या दस्तऐवजाची यादी

कार्यालयाकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गांचे विवरण :-

- 1) ग्रामपंचायत कार्यालयातील दस्तऐवजांच्या प्रवर्गांचे विवरण तथापि जिल्हा परिषद व पंचायत समिती व राज्य सरकार विहित करिल त्याप्रमाणे जादाचे आयोजन केले आहेत त्याचे नुसार विहित केली आहे.
- 2) अ वर्ग अभिलेखे-कायम जतन करुन ठेवावयाचे
- 3) व वर्ग अभिलेखे - ३० तीस वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन करुन ठेवावयाचे
क वर्ग अभिलेखे - १० दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन करुन ठेवावयाचे
- ४)ड वर्ग अभिलेखे -५ पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन करुन ठेवावयाचे
(सोबत ग्रामपंचायत अभिलेखाचे वर्गीकरण जोडत आहे.)

- 1) जी प्रशासकीय स्वरुपाची आहेत. त्याबाबत राज्य शासना मधील प्रचलित पध्दती प्रमाणे त्या त्या कालावधीसाठी अभिलेखे जतन करावेत.
- 2) अर्ज व तक्रारी अर्ज मध्ये सक्षम प्राधिकाऱ्याचा स्थगनादेश नाही अशा नसत्या नष्ट करण्यात याव्यात. त्या आदेशातील प्रत व मुळ अर्ज कायम स्वरुपी अभिलेखे म्हणुन जतन करुन ठेवावी.

ज्या प्रकरणामध्ये शास्ती लावण्यात आलेली आहे. अशी प्रकरणे क वर्ग म्हणजे पाच वर्षासाठी जतन करावीत.

४)अभिलेख किंवा कागदपत्रे यांचा विषय निकालात काढण्यात येईपर्यंत किंवा ती कागदपत्रे किंवा ते ड अभिलेख ज्या कालावधीसंबंधी असतील त्या कालावधीसाठी त्या पंचायतीच्या हिशोबांची वार्षिक तपासणी पूर्ण होईपर्यंत व अशा अभिलेखांच्या किंवा कागदपत्रांच्या विषयासंबंधीच्या हिशोब तपासणीच्या सर्व हरकत अंतिम रित्या निकालात काढण्यात येईपर्यंत जतन करुन ठेवावयाचे.

अ वर्ग अभिलेख

१.अधिनियम ,नियम आणि उपविधी

२.शासन निर्णय,अधिसुचना आदेश आणि कायम स्वरुपाची परिपत्रके

३.जिल्हा परिषद ,पंचायत समिती,स्थायी समिती,ग्रामपंचायत यांनी दिलेले कायम स्वरुपाचे आदेश

४. आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचा मुख्या कार्यकारी अधिकारी यांनी काढलेले कायम स्वरुपाचे आदेश
अधिसुचना इ.

५. कलम ५९ खालील चौकशी आणि आदेश यासंबंधाची कागदपत्रे

६. पंचायतीकडे विहित असलेले सार्वजनिक रस्ते थांबविणे किंवा बंद करणे त्याचप्रमाणे भरपाई यासंबंधीचे कागदपत्रे

७. कर आणि शुल्क यांच्या दरांची अनुसूची

८. पंचायतीकडे विहित असलेले तलाव किंवा विहिरी यांतील पाणी घरगुती वापरारव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी

वापरण्याकरिता परवानगी देणे आणि अशा परवानाधारकांची यादी

९.कोंडवाड्यात घातलेल्या गुरांच्या संबंधात आकारावयाची कोंडवाडा फी इत्यादींची अनुसूची

१०. जिल्हा परिषद,पंचायत समिती,महानदकरासिता,नगरपालिका कटक प्राधिकरण, अधिसूचित क्षेत्र ,समिती इतर पंचायत

किंवा खाजगी न्यक्ती यांच्याशी केलेले संविदा किंवा करारनामे अथवा प्रतिलेख(कायम स्वरुपाचे) अभिनिर्णय किंवा निर्णय

११.पंचायतीने ठरवून दिलेल्या पंचायत कर्मचाऱ्यांच्या शक्ती आणि कर्तव्ये

१२. पंचायतीचे ठरवून दिलेल्या पंचायत कर्मचाऱ्यांच्या शक्ती आणि कर्तव्ये

१३. गावठाण वाढविणे आणि इमारतीचे नियमन करणे यासाठी मान्य केलेल्या योजना

१४.पंचायतीविरुद्ध किंवा पंचायतीने केलेल्या दिवाणी दाव्यच्या संबंधाची कागदपत्रे (न्याय निर्णयाची किंवा मुळ

अपील/हुकुमनाम्याची प्रत धरून)

१५.कर किंवा फी देण्यापासून कायमस्वरुपाची सुट देण्यासंबंधातील कागदपत्रे

१६. बांधकामे किंवा विकास योजना पार पाडण्यासंबंधी कागदपत्रे मग अशी बांधकामे किंवा विकास योजना ग्रामनिधीतुन किंवा राज्य शासनाच्या/ जिल्हा परिषदेच्या/पंचायत समितीच्या मदनतीने किंवा लोकांच्या सहयोगाने पार पाडण्यात येत असोत.

१७. दहन आणि दफनभूमी उघडणे किंवा बंद करणे यांच्या संबंधातील कागदपत्रे

१८ राज्यशासन /जिल्हा परिषद/पंचायत समिती यांच्या मालमत्ता किंवा बांधकामे पंचायतीकडे निहित करण्यासंबंधातील अशा मालमत्तेचे पुनर्गृहण धरून कागदपत्रे

१९ पंचायतीला देणगीच्या रुपाने दिलेल्या मालमत्तविषयीचा पत्रव्यवहार,कागदपत्रे

२०. बाजार आणि आठवड्याचे बाजार स्थापन करणे

२१. ग्रामस्थांचे बांधकाम

२२. जंगम व स्थावर मालमत्ता यांचे संपादन व विक्री आणि तत्संबंधित इतर सर्व आनुषंगिक बाबी यांच्या संबंधीचे दस्तऐवजासह कागदपत्रे २३ विहित किंवा अन्यथा पंचायतीच्या मालमत्तेचा अधिकार अभिलेखांचा उल्लेख

२४ पंचायतीच्या प्रशासकिय आणि इतर इमारतीचे बांधकाम

२५ सरपंचाच्या शक्ती उप-सरपंचास प्रदान करणे

२६ पंचायत ,पंचायत समिती(असल्यास) आणि ग्रामसभा यांच्या सभांचे कामकाज आणि त्यात घेतलेले निर्णय अंतर्भूत असलेले कार्यवृत्त पुस्तक

२७ पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते निश्चिंत करण्यासंबंधीचे सर्वसाधारण धोरण

२८ पदांच्या निर्मितीविषयी आणि पदाच्या वेतनाच्या फेरतपासणी विषयी कागदपत्रे

२९ ग्रामपंचायतीची रचना आणि पनर्घटना यासंबंधीचे कागदपत्रे

३०.सनदा

३१. पकडलेल्या आणि कोंडवाड्यात घातलेल्या गुरांची नोंदवही

३२. लिलावासाठी आलेल्या गुरांची नोंदवही

३३. कोंडवाड्यात घातलेल्या गुरांच्या संबंधात मिळालेल्या सुरक्षा ठेवीची नोंदवही

- ३४ अविक्रेय माल किंवा जंगम मालमत्ता यांची नोंदवही
३५. आगाऊ रक्कम /ठेवी यांची नोंदवही
३६. (रस्ते व जमीन खेरीज) स्थावर मालमत्तेची नोंदवही
- ३७.जमिनीची नोंदवही.
- ३९.गुंतवणुकीची नोंदवही
- ४०.जन्म, मृतजन्म,मृत्यु आणि विवाह यांच्या नोंदवह्या.
४१. करांस पात्र असलेल्या इमारती आणि जमिनी यांच्या आकारणीची यादी , (कर) सुधारलेले असल्यास सुधारलेली आकारणी यादी
- ४२ आकारलेल्या कराची मागणी नोंदवही
४३. इतर कर आणि शुल्क यांच्या बाबतीत तयार केलेली आकारणीची यादी(कर आणि शुल्क) सुधारलेले असल्यास सुधारलेली आकारणीची यादी.
- ४४ संकीर्ण मागण्यांची नोंदवही.
- ४५ मिळालेल्या वस्तु आणि त्यासाठी दिलेल्या रकमा यांती नोंदवही
- ४६ कर किंवा शुल्क बसविण्यासंबंधीचे प्रस्ताव
४७. जागांचे नंबर देण्यासंबंधीची कागदपत्रे
४८. गावाच्या हद्दीच्या आत इमारतीची उभारणी किंवा पुनरुभारणी यासाठी परवानगी देणे आणि तत्संबंधित आशा इतर सर्व बाबी.
४९. पंचायतीच्या आदेशाविरुद्ध उच्चतर प्राधिकाऱ्याकडे केलेली अपिले आणि त्यावरिल निर्णय.
५०. पंचायतीचे विसर्जन आणि पुनर्रचना केल्यानंतर भत्ता आणि दायित्वे यांच्या हस्तांतरण करण्यासंबंधीची कागदपत्रे.

ब वर्ग - अभिलेख

1. पंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नेमणुक, कर्तव्य नेमुन देणे, वेतन निश्चित करणे. रजा मंजुर करणे, बढती, निलंबन व बडतर्फ करणे.
2. कोणताही व्यापार किंवा व्यवसाय करण्यास किंवा कोणतीही नियुक्ती अंगीकारण्यास पंचायत कर्मताऱ्यांना देण्यात आलेली परवानगी
3. अर्थसंकल्प विवरणपत्र
4. पंचायतीचे सभासद आणि कर्मचारी यांच्या विरुद्ध दाखले केलेले फौजदारी खटले
5. संस्थांना आर्थिक साहाय्य देणे
6. शासकीय अनुदानासंबंधातील कागदपत्रे
7. सर्वसाधारण रोकड वह
8. जमा रकमा/दिलेल्या रकमा यांची वर्गीकृत नोंदवही
9. पावती पुस्तक
10. गोळा केलेल्या जकातींची नोंदवही
11. गोळा केलेल्या(जकातीची) एकत्रित किर्द
12. जिल्हा ग्रामविकास निधीमधून मंजुर केलेल्या कर्जाबद्दल पंचायतीने दिलेल्या हमीच्या कार्यालय प्रती
13. गुरांच्या कोंडवाड्याची जमा आणि खर्च यांची नोंदवही
14. कोंडवाड्यात घातलेल्या गुरांच्या मालकांकडून घेतलेली प्रतिज्ञापत्रे
15. ग्रंथालय तालिका किंवा नोंदवही, ग्रंथालय जावक नोंदवही(ठेवण्यात आली असेल तर)

16. अभ्यागत पुस्तक (ठेवण्यात ले असेल तर)
17. जंगम आणि स्थावर मालमत्तेचे संपादन व विक्री किंवा हस्तांतरण यासंबंधीची कागदपत्रे (तपशिल संबंधित नोंदवह्यामध्ये नमुद करण्यात यावा)
18. मोजमाप नोंदवही
19. मुद्रांक हिशेब नोंदवही
20. संग्रह हिशेब नोंदवही
21. बांधकामाच्या अंदाजांची नोंदवही
22. कर्मचाऱ्यांच्या वेतनबिलाची नोंदवही
23. गावाच्या हद्दीबाहेरील कोणतेही बांधकाम पार पाडण्यासाठी मंजूरी
24. अभिकथित अफारातफर, गैरवर्तणुक इ. संबंधात कागदपत्रे
25. सेवेत नियुक्त करण्यासाठी केलेले अर्ज(नियुक्ती केलेले असल्यास)
26. भविष्य निर्वाह निधीतुन राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रके विकत घेण्यास मंजूरी देणे
27. भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांचे पासबुक
28. भविष्य निर्वाह निधीची दैनिक वही आणि प्रमाणित विवरणपत्रे
29. भविष्य निर्वाह निधीची लेखा खाते वही
30. भविष्य निर्वाह निधी मधील ागाऊ रकमांती नोंदवही
31. पंचायतीकडे विहित असलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी नेमुन दिलेल्या सार्वजनिक रस्ता जमिनी यावरील अतिक्रमण किंवा यांचा अनाधिकृत वापर यासंबंधीची कागदपत्रे
32. अतिक्रमण दुर करणे
33. राज्यशासनाने पुरस्कृत केलेल्या निधींना अंशदाने
34. गावामध्ये आरोग्य, सुरक्षितता, शिक्षण, सुखसोयी सोय इत्यादींना प्रोत्साहन देण्यासाठी गावात हाती घेतलेली बांधकामांर्मे किंवा उपाय योजना व त्याप्रमाणे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि इतर मागासलेले वर्ग यांची स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना यासंबंधाची कागदपत्रे
35. असृश्यता नष्यकरणे
36. कृषि उत्पादन वाढविण्यासाठी आणि सुधारण्यासाठी सहकारी संस्थाना उत्तेजनासंबंधीची कागदपत्रे
37. पाणीपुरवठा आणि जलनिःसारण योजनासंबंधीची कागदपत्रे
38. पार पाडलेल्या बांधकामाच्या संबंधात(काम) पुर्ण झाल्याचते प्रमाणपत्र
39. गुरांच्या कोंडवाड्याच्या रक्षकांच्या नियुक्तीस मान्यता.
40. जत्रांचा कालावधी आणि त्यांच्या क्षेत्रांच्या हद्दी यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्याची मान्यता
41. चिटणिसाच्या पदस्थापनेची आणइ बदलीच्या आदेशाची प्रत
42. सरपंच उपसरपंच यांना पदावरून निलंबित केल्यासंबंधीचे आदेश
43. प्राथमिक शाळांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासंबंधीची कागदपत्रे
44. राज्य शासन/जिल्हा परिषद यांच्याकडुन किंवा कलम ५७-अ अन्वये कर्जाभ घेतलेली रक्कम धरून जिल्हा ग्रामविकास निधीतुन मिळालेल्या कर्जासंबंधीची कागदपत्रे
45. भारताच्या आयुर्विमा महामंडळाच्या ग्रामविमा योजनेशी संबंधित असलेली कागदपत्रे

46. जमीन महसुलीवरील उपकरांच्या दरातील वाझ संबंधीचे प्रस्ताव आणि त्यावरील राज्यशासनाचे आदेश
47. उपकर तहकुब करण्यासाठी किंवा त्यात सुट मिळण्यासाठी केलेले अर्ज आणि त्यावरील राज्यशासनाचे आदेश
48. नियमाद्वारे विहित न केलेल्या पण शासनाने किंवा इतर समुचित प्राधाकार्यानी दिलेल्या आदेशानुसार ठेवणे आवश्यक असतील अशा नोंदवह्या किंवा नमुने
49. पंचायतीने दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी तहकुब करण्यासंबंधीची कागदपत्रे

शासनाने पुरस्कृत केलेल्या कोणत्याही योजनासंबंधातील किंवा कोणत्याही प्रयोजनासंबंधातील करण्यात आलेल्या खर्चासंबंधाची कागदपत्रे

क वर्ग - अभिलेख

1. प्‍रवास भत्ता आणि महागाई भत्ता यांची मागणीपत्रे
2. प्रवासभत्ता आणि महागाई भत्ता याबाबतीत मुदतबाह्य मागण्यांना मान्यता
3. सर्वसाधारण पावती पुस्तक
4. कर किंवा शुल्क/इचक जेय परत करण्यासाठी किंवा त्यामध्ये सुट मिळण्यासाठी अर्ज
5. परवाना अनुज्ञती इ.साठी अर्ज
6. कराऐवजी ठोक अंशदान भरण्याबद्दल कारखान्याच्या भोगवटादारांकडून आलेले अर्ज भागवटदार व पंचायत यांच्यामध्ये करण्यात आलेले करारनामे व राज्यशासनाने त्यास दिलेली संमती यासंबंधी कागदपत्रे धरून(करारनाम्याचे नवीकरण करण्यात येईपर्यंत त्यानंतर हे तादजपत्रे प्रचलित ठेवण्यात यावेत.
7. कर, शुल्क किंवा नसलेल्या किंवा जादा दिलेल्या इतर रकमा परत जेण्यासाठी आदेश
8. कोंडवाडा रक्षकाचे पावती पुस्तक
9. कोंडवाडा रक्षकांना दिलेल्या आगाऊ रकमेची नोंदवही
10. कोंडवाडा रक्षकांनी सादर केलेला अहवाल
11. गुरे आणि माल यांच्या लिलावासंबंधीची कागदपत्रे(प्रकरणाच्या कागदपत्रासमवेत लिलावाच्या शर्तीची टिर्णी ठेवावयाची)
12. आयुक्त , जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद , पंचायत समिती, स्थायी समिती, पंचायत इत्यादी यांनी दिलेले निरीक्षण ज्ञाप आणि त्याचे अनुपालन
13. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला निरीक्षण ज्ञाप आणि त्याचे अनुपालन
14. हाती बटवड्यासाठी चपराशाची वही
15. रोख भरणा आदेशाचे प्रतिपत्र
16. चलने व इतर गौण कागदपत्रे
17. जंगम किंवा स्थावर मालमत्ेच्या भाडेपट्टी संबंधीची कागदपत्रे(भाडेपट्ट्याने नुतनीकरण होईपर्यंत किंवा त्यानंतर चालु ठेवावयाचे)
18. किरकोळ रोजकिर्द
19. हजेरीपत्रक
20. कर्ज आणि आगाऊ रकमा मंजुर करणे आणि बंधपत्रे करून देणे यासंबंधीची कागदपत्रे

21. कर्मचाऱ्यानी सादर केलेली राजीनाम्याची सुचना
22. प्रतिभृती बंधपत्रे, गहाणखते
23. भविष्य निर्वाह निधीतुन आगाऊ रक्कम मिळण्यासाठी अर्ज आणि त्यास मंजुरी
24. हिशेबतपासणीच्या टिपण्या आणि अनुपालनाचे अहवाल
25. परिढद शिबिरे संमेलने यासंबंधीच्या बाबी
26. सरपंच, उपसरपंच सभासद आणि कर्मचारी वर्ग यांच्या प्रशिक्षणासंबंधातील कागदपत्रे
27. बुडीत रकमा निलेखित करण्यासंबंधीची कागदपत्रे
28. गावातील रस्त्यांची दुरुस्ती आणि देखभाल
29. पीक स्पर्धेच्या संबंधातील कागदपत्रे
30. राखण व पाहारा व त्यावरील खर्च वसुल करणे यासंबंधाची कागदपत्रे
31. ग्रामस्वयंसेवक बळ त्यासंबंधीच्या बाबी आणि तायवरील आहवाल
32. रासायनिक खते, शेतीची अवजारे, सुधारीत बी-बियाणे यांच्या वाटपासंबंधीची कागदपत्रे
33. जमीन महसुलाच्या थकबाकी प्रमाणे आणि शिल्लक वसुल करण्यासंबंधातील कागदपत्रे
34. सदस्याचे रजेचे अर्ज
35. सदस्यांच्या अनर्हता निलंबन किंवा त्याना काढून टाकणे यासंबंधाची कागदपत्रे.
36. रिक्त पदांच्या नोटीशीची सुचना
37. परवाने अनुज्ञता इ. देणे आणि अशा परवाना अनुज्ञप्ती धारकांची यादी
38. परवाना, अनुज्ञप्ती निलंबित करणे किंवा रद्द करणे.
39. पट्ट्याच्या संबंधातील कागदपत्रे
40. कवम ५७(२) (अ) अन्वये निदींच्या वाटपासंबंधी पत्रव्यवहार
41. जिल्हा परिषदेच्या वार्षिक प्रशासकीय अहवालात समाविष्ट न केलेले विवरणपत्रे हिशेब आहवाल इत्यादी
42. सभासदांच्या अभिभारासंबंधातील कागदपत्रे
43. जाहिर लिलावाद्वारे किंवा खाजगी कराराज्वारे पट्टा देणे पंचायतीने बाजार आणि आठवड्याचा बाजार यावलादलेले कोणतेही शुल्क गोळा करणे या संबंधातील कागदपत्रे
44. पुनर्विनियोजन आणि भागवाटप याची विवरणपत्रे
45. विनियोजन आणि भागवाटप यांच्या ा विवरण पत्रांना पंचायत समितीची मान्यता
46. वार्षिक हिशेबाचे विवरणपत्र
47. रास्त भावाच्या दुकानासंबंधातील हिशेब आणि इतर बाबी
48. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी पार पाडण्यासाठी व परिरक्षण करण्यासाठी हस्तातरित केलेल्या बांधकामाच्या हिशेबासंबंधाची कागदपत्रे
49. नोकरीसंबंधीच्या बाबतीत प्रतिवेदन
50. पंचायतीच्या बांधकामावरील अंदाजी खर्चासंबंधाची कागदपत्रे
51. आकस्मिक खर्चाची नोंदवही

सथीयी आगाऊ रकमेची नोंदवही

क-१ वर्ग - अभिलेख

1. उपसरपंच आणि सदस्य यांना सादर केलेली राजीनाम्याची सुचना आणि ती स्वीकारणे
2. अविश्वास आणि इतर प्रस्ताव यांची सुचना
3. पंचायत आणि ग्रामसभा यांच्या बैठकीच्या सुचना व त्.ासोबत कार्यसुची
4. निर्धारित कराची सुची आणि बसविण्याचे ठरविण्यात आलेले कर आणि शुल्क यांच्या संबंधात आलेल्या हरकती किंवा सुचना
5. पाण्याच्या नळासाठी अर्ज
6. पंचायतीकडे निहित असलेल्या गायरानात गुरे चारण्यासाठी परवाना देणे
7. मगाणीच्या लेखाची कार्यालयीन प्रत
8. टाच अधिपत्राची कार्यालयीन प्रत
9. आविक्रेय माल किंवा जंगम मालमत्ता खरेदी करणे किंवा तिचे हस्तांतरण करणे त्यास मंजूरी तिचे भाग वाटर, बिले इ. यासंबंधाची कागदपत्रे
10. अविक्रेय मालमत्ता किंवा जंगम मालमत्ता यांची विक्री हानी किंवा निर्लेखिन यासंबंधीची कागदपत्रे
11. सामान ,लेखन सामग्री किंवा नमुने, वर्तमानपत्रे कालिके इ. खरेदी करण्यासंबंधाची कागदपत्रे
12. प्रवासभतेत आणि महागाई भत्ते यांची पावत्यासह बिले.
13. जिल्हापरिषद महानगरपालिका/नगरपालिका/घटक प्राधिकरण अधिसूचित क्षेत्र समिती किंवा इतर पंचायती किंवा थाजगी व्यक्ती यांच्याबरोबर केलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या संविदा व करारनामे किंवा करारनाम्याचे प्रतिलेख
14. कर शुल्क इ. वसुल करण्यासाठी मागणीची नोटीस आणि अन्य दमनकारी आदेशिका
15. समित्या आणि उप-समित्या यांची रचना
16. वकीलाच्या नेमुणुता आणि त्यांना सुचना आणि देय रकमा चुकत्या करणे
17. आगाऊ रक्कम आणि रकमा काढणे याबाबतच्या बिलाची कार्यालयीन प्रत
18. वेतन बिले, नियत, आकस्मिक खर्च व वेतनरक यांचा गोषवारा
19. वेतन चिट्ठ्या आणि रजा वेतन प्रमाणपत्रे
20. कर्मचाऱ्यानी दिलेली प्रतिभुती बंधपत्रे
21. गावातील सार्वजनिक स्वगत समारंभ उत्सव किंवा करमणुक यावरिल खर्च
22. जिल्हा किंवा राज्य येथे होणाऱ्या वार्षिक संमेलनासाठी अंशदाने
23. राष्ट्रिय आणि राज्य उत्सवांशी संबंधित व्यवस्था
24. अधिकारी आणि मान्यवर व्यक्तीच्या भेटीसंबंधी व्यवस्था
25. अभिलेख परत मिळविणे, पैसा इ.वसुल करण्यासंबंधीची कागदपत्रे
26. कार्यभार प्रतिवेदने
27. चपराश्यांचे गणवेश , बिल्ले इ. यांचा पुरवठा
28. धनादेश पुस्क(चेक बुक) वापरलेले प्रतिपत्र

29. तपशिलवार आकस्रक बिले प्रमाणकांसह
30. मिश्र आणि स्थानिक खते याबद्दलची माहीती
31. लोकवर्गणी देणग्या यासंबंधातील कागदपत्रे
32. पंचायतीच्या बैठकींना अनुपलथित असलेल्या सदस्यासंबंधी कागदपत्रे
33. भविष्य निर्वाह निधीतुन तात्पुरत्या आगाऊ रतमा आणि अंतिमरित्या काढलेल्या रकमा यासंबंधीच्या बिलांच्याप्रती
34. भविष्य निर्वाह निधीतुन तात्पुरत्या आगाऊ रकमा आणि अंतिमरित्या काढलेल्या रकमा यासंबंधीच्या बिलांच्या प्रती
35. भविष्य निर्वाह निधीत अंशदान देणाऱ्या व्यक्तीकडुन मिळालेली नामनिर्देशने
36. भविष्य निर्वाह निधीत अंशदान देणाऱ्या व्यक्तीच्या डाक कार्यालयाला सादर केलेल्या यादीच्या कार्यालयीन प्रती
37. नायपंचायत निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे
38. पंचायत सदस्यांच्या करांच्या थकबाकीची यादी
39. निवेदने अहवाल इत्यादीसंबंधी किंवा कार्यकारी वित्तीय अथवा नेहमीच्या स्वरुपाच्या इतर बाबी यांच्या अस्थायी तपशीलासंबंधी अधिकारी किंवा खाजगी व्यक्ती यांच्याशी केलेल्या ज्या पत्रव्यवहाराचे प्रयोजन साध्य झालेले असा पत्रव्यवहार, त्यात अग्रेषण पत्रे स्मरणपत्रे कामकाज मागवु घेणारी पत्रे जावक संबंधी सुचनापत्रे पोचपावत्या उशीर विसंगती किंवा चुका याबद्दलची स्पष्टिकरण यांचा अंतर्भाव होतो.
40. कोंडवाडा रक्षकांचे सादर केलेले भरणा र्तिवेदन
41. कर्मचाऱ्याची सेवा पुस्तके(कर्मचाऱ्यांनी सेवेत असल्याचे बंद झाल्यानंतर पाच वर्षेपर्यंत जतन करण्यात यावीत)

कर आकारण्याच्या यादीची फेरतपासणी करण्यासंबंधीची कागजपत्रे सुचना किंवा रकती यांसह(सुचनाआणि हरकती यासंबंधी अंतिम निर्ण घेतल्यानंतर मुदत मोजण्यात यावी)

ड वर्ग - अभिलेख

1. पंचायतीकडे निहित असलेले सार्वजनिक रस्ते किंवा जागा यावर तात्पुरती उबारणी करणे किंवा उपांग उभारणे किंवा त्याचा तात्पुरता भोगवटा करणे यासाठी परवानगी देणे.
2. येणे रकमा वसुल करण्यासंबंधी कागदपत्रे
3. स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देणे
4. प्रवासभत्यासाठी अंतरासंबंधी केलेली चौकशी
5. अभिलेखांच्या प्रती किंवा त्याचा शोध आणि त्याच्याशी संबंधित असलेली इतर सर्व साहाय्यभूत कागदपत्रे यासाठी अर्ज
6. नोटिसा समन्स इत्यादी बजावणे
7. सर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे

8. रजेसाठी अर्ज
9. मनिऑर्डरच्या पावत्या(हिशेब तपासणी व कोणत्याही हरकतीचा निर्णय करण्यात आल्यावर)
10. चौकशीनंतर फेटाळलेले कर्जासाठीचे अर्ज
11. पाचलिखित चलनांद्दया कार्यलयीन प्रती
12. अग्रेषण, ज्ञाप आणि बिले धनादेश इत्यादीची पोच

जिल्हा परिषेच्या वार्षिक प्रशासन अहवालात समाविष्ट करण्यात आलेली विवरणे, विवरणपत्रे हिशेब प्रतिवेदन इत्यादी

कलम ४(१)(ख) (सात)

सावरगाव ग्रामपंचायत हद्दीतील परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र	सल्लामसलीचा विषय	कार्यप्रमालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियम/परिपत्राद्वारे
१	ग्रामसभा		कलम ७ अन्वये
२	महिला सभा		कलम ७ अन्वये
३	मासिक सभा		कलम ७ अन्वये
४	दवंडी		कलम ७ अन्वये
५	करवसुली	नविन आकारणी प्रथम	कलम १२४ व १२९ अन्वये
६	करवसुली	न	

कलम ४(१)(ख) (सात)

सावरगाव ग्रामपंचायत हद्दीतील परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत कोणाकडे जमा
१	ग्रामसभा	सर्व मतदार	विविध विभागाकडून येणारी कामे मंजुरीकरीता सादर	४	आहे	७ दिवस
२	मासिक सभा	१७	विविध विभागाकडून येणारी कामे मंजुरीकरीता सादर	१ महिन्यातून एकदा	समितीचे सदस्य	७ दिवस
३	महिला सभा	सर्व महिला मतदार		४	आहे	७ दिवस

कलम ४(१)(ख) (आठ)

कलम ४(१)(ख) (नऊ)

कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कर्मचारी

अ.क्र.	कर्मचारीचे नाव	पद	मोबाईल नंबर
१	मोरे वंदना तुकाराम	ग्रामपंचायत अधिकारी	९४२२०१२२६१
२	भाऊ बबन शिंदे	शिपाई	९८८११०८०६५
३	जानदेव भाऊ चौधरी	पा.पु.कर्मचारी	८३२९०९८७७३

कलम ४(१)(ख) (दहा)

सावरगाव ग्रामपंचायत हद्दीतील अधिकारी व कर्मचारी यांचे नावे व त्यांचे मासिक वेतन

आस्थापना - १

ग्रामपंचायत सेवक वर्ग :-

अ.नं.	नाव	पद	आकृतिबंधात आहे/नाही	सध्या दिले जाणारे वेतन	संपर्क नंबर
१	भाऊ बबन शिंदे	ऑफिस शिपाई	आहे	११६२५+३४१०=१५०३५	९८८११०८०६५
२	ज्ञानदेव भाऊ चौधरी	पाणीपुरवठा नोकर व जल सुरक्षा रक्षक	आहे	११९६०+३४१०=१५३७०	८३२९०९८७७३
३	विठ्ठल लक्ष्मन गोडसे	ग्रामरोजगार सेवक	आहे	नियमानुसार	९९२११२०८१६

कलम ४(१)(ख) (अकरा)

सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे दिनांक १ एप्रिल ते ३१ मार्च या काळासाठीचे मंजूर अंदाजपत्रत व खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.
सोबत प्रत जोडली आहे.

कलम ४(१)(ख) (बारा)

सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत अनुदान दिले जाते.

कलम ४(१)(ख) (तेरा)

सावरगाव कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती सन २१-२२ करीता प्रकाशित करणे .

ग्रामपंचायत

सावरगाव न्यायालयीन दावे निरंक आहे.

कलम ४(१)(ख) (तेरा)

सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयातील मिळणाऱ्या सवलतीचा परवाने नाही.

कलम ४(१)(ख) (चौदा)

सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे

कलम ४(१)(ख) (पंधरा)

सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयातील उपलब्ध सुविधांचा तक्ता उपलब्ध करणे

कलम ४(१)(ख) (सोळा)

सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयातील जनमाहिती अधिकारी / प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांची विस्तृत माहिती प्रसिध्द करणे

- 1) अ) जनमाहिती अधिकारी – श्रीमती. मोरे वंदना तुकाराम
- 2) जनमाहिती अधिकारी यांचे कार्यक्षेत्र :- सावरगाव ग्रामपंचायत
- 3) जनमाहिती अधिकारी यांचा दुरध्वनी क्रमांक : ९४२२०१२२६१
- 4) अपिलीय प्राधिकारी : गटविकास अधिकारी (ऊ.श्रे) पंचायत समिती पारनेर

ई-मेल:

जनमाहिती अधिकारी यांची तपशिलवार माहिती खालीलप्रमाणे

अ.क्र	जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	ज्या विषयाशी संबंधित माहिती विहित मुदतीत तयार करावयाची आहे व अधिनियमातील सर्व तरतुदींची अंमलबजावणी करावयाची आहे तो विषय/ ते विषय
१	श्रीमती. मोरे वंदना तुकाराम ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक	ग्रामपंचायतीच्या संलग्न सर्व बाबीच्या माहिती.

ब) प्रथम अपिलीय अधिकारी:

अ.क्र	प्रथम अपिल अधिकारी	पदनाम	कार्यक्षेत्र	पत्ता/दुरध्वनी क्रमांक	ई-मेल	यांच्या अधिनस्त
१	श्री.सोनकुसळे साहेब	गटविकास अधिकारी (ऊ.श्रे)	पंचायत समिती पारनेर	९३०७९९१४४५		मा.लोक आयुक्त जनमाहिती अधिकारी

कलम ४(१)(ख) (सतरा)

ग्रामपंचायत सावरगाव कार्यालयातील प्रकाशित माहिती

कलम ४(१)(क)

सर्व सामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशन करिता तयार करणे व प्रसिध्द करणे

कलम ४(१)(ड)

सर्वसामान्यपण आपल्या कार्यालयात होणाऱ्या प्रशासकीय/ अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मिमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहिर करणे.